Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", 2nd Floor, Link Road, Andheri (West), Mumbai 400 053

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN NO. L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2023-24 Date: December 12, 2023

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai - 400051

Script Code: 513349 Script Code: AJMERA

Sub: Newspaper advertisement titled 'Notice of Postal Ballot'

Reference: Intimation dated December 11, 2023 regarding Postal Ballot notice

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper clippings (Business Standard and Mumbai Lakshadeep) with regards to Postal Ballot notice published in today's newspapers.

The said clippings are also hosted on the website of the Company's website at www.ajmera.com

This is for your information and record.

Thanking You. Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

KARTIK SHARMA
COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Enc.: As above

Party sends signals to Yadav community in UP, Bihar ahead of Lok Sabha polls

ARCHIS MOHAN & SANDEEP KUMAR New Delhi/Bhopal, 11 December

he Bharatiya Janata Party (BJP) on Monday picked Mohan Yadav as its chief minister-designate in Madhya Pradesh, ignoring the claims of incumbent Shivraj Singh Chouhan, the longest-serving CM of the state.

Chouhan proposed Yadav's name to lead the party in the state legislature at the meeting of the BJP's winning candidates in Bhopal in the afternoon. Yadav will have two deputy CMs -Jagdish Devda and Rajendra Shukla —and former Union Agriculture Minister Narendra Singh Tomar will be the Assembly Speaker.

Yadav shot into prominence in 2021 when, as the state's higher education minister, he announced the Hindu epic Ramcharitmanas would be an elective (optional) course for first-year graduate students studying philosophy.

With the Lok Sabha elections five months away, the BJP picking a Yadav to helm its Madhya Pradesh government sends a strong signal to the Yadav community of Uttar Pradesh, which neighbours MP and Bihar, that the BJP had their interest at heart.

In UP and Bihar, most of the Yaday community supports the Samajwadi Partv and Rashtriya Janata Dal (RJD), respectively, while the BJP has successfully courted several non-Yadav Other Backward Classes (OBCs). Since 2003, all three of the BJP's CMs in MP, and now the current CMdesignate, have been OBCs, namely Uma Bharti, Babulal Gaur, Chouhan, and Yaday.

In MP, the BJP followed its Uttar Pradesh formula of appointing two deputies to Yadav, a template implemented in Chhattisgarh on Sunday. In MP, the BJP picked a Dalit and a Brahmin as Yadav's deputies — Devda and Shukla, respectively. Devda won from Mandsaur's Malhargani seat and Shukla from Rewa.

On Sunday, the BJP elected Vishnu Deo Sai, a tribal, as the CM-designate in Chouhan, BJP state unit chief VD Sharma, Damoh, shouted slogans for their leaders.



NEW BEGINNING

▶ Fifty-eight-year-old Mohan Yadav is a third-term legislator from Ujjain South

Incumbent Shivrai Singh Chouhan proposed Yadav's

Yadav will have two deputy CMs - Jagdish Devda and Rajendra Shukla

► Former Union Agriculture Minister Narendra Singh Tomar will be Assembly Speaker

CM-designate Mohan Yadav (centre) touches the feet of incumbent Shivraj Singh Chouhan after BJP's legislature party meet, in Bhopal, on Monday

Chhattisgarh and announced two deputy CMs, one from OBC, Arun Sao, and another from the general category, Vijay Sharma, a Brahmin. It announced former CM Raman Singh's name as the Speaker.

In 2017, the BJP appointed two deputy CMs in UP to Chief Minister Yogi Adityanath — Keshav Prasad Maurya, an OBC, and Dinesh Sharma, from the general category. After the 2022 UP Assembly polls. Adityanath continued as the CM. Maurva as one of the deputies, and Brajesh Pathak, a Brahmin, replaced Dinesh Sharma.

The BJP's effort to strike the caste balance in picking its CMs and their deputy CMs with an eve on the Lok Sabha polls and affect a generational shift in the leadership in the Hindi heartland states could get repeated in Rajasthan, where the party is likely to announce the next CM's name on Tuesday, and potentially neutralises the Congress' demand for a caste census.

After the BJP MLAs elected him, the BJP legislature party leader, Mohan Yadav, the CM-designate, met Governor Mangubhai Patel to stake a claim to form the government. He was accompanied by

and the three central observers.

Yadav is a third-term legislator from the Uijain South seat since 2013, According to his profile posted on the MP Assembly's website, he has a string of educational qualifications, including a Bachelor of Science, LLB, MA in Political Science. Master of Business Administration, and a doctorate. In the outgoing government, Yadav was the higher education minister since March 2020.

As an upcoming politician, he spent long years in the Rashtriya Swayamsevak Sangh affiliated students' union, the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP). He was elected the students' union president of Madhav Science College in 1984, and was active first in the ABVP and later in the Bharativa Janata Yuva Morcha. During his political career, Yadav has headed the Ujjain Development Authority (2004 to 2010) and the MP State Tourism Development Corporation (2011-13). He currently heads the MP wrestling federation.

Before the legislators met, supporters of Chouhan and Prahlad Singh Patel, a five-term Lok Sabha member from

Head Office: Data Analytics Department, PNB-BOI Tower, C-29, "G" Block, 7th Floor,

Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051, E-mail Headoffice.mis@bankofindia.co.in REQUEST FOR PROPOSAL (RFP) NOTICE

BANK OF INDIA INVITES REQUEST FOR PROPOSAL (RFP) for onsite support services of Oracle Financial Services Analytical Applications Last date for submission of RFP 22.01.2024 by 3.00 PM. Details available on Bank's Corporate Website: www.bankofindia.co.in

(भारत सरकार का उपक्रम) (A Govt. of India Undertaki

under "Tender" Section. भारतीय कंटेनर निगम लिमिटेड **Container Corporation of India Ltd.**

CON/AREA-IV/WAREHOUSE-MAJERHAT (CTKR)/2023-24/01

Online Expression of Interest (EOI) for renting out warehouse space around 1500 Sq mtr at CONCOR Domestic Warehouse facility, at CTKR Terminal, Majerhat, Kolkata on monthly Rental basis for a period of 3+2 Work years through Auction

Rs.4,77,900/- (through e-payment) ost of EOI Document Rs.1000/- inclusive of all taxes and duties through e-payment EOI Processing Fee Rs.4720/- Inclusive of all taxes and duties (Non-refundable) through e-payme From 13.12.2023, 15:00 hrs. to 03.01.2024 (upto 16:00 hrs.) ate of Sale (Online) On or before 04.01.2024 upto 15:00 hrs ubmission of Bid Date & Time of 05.01.2024 at 15:30 Hrs. opening of Bid

Note: Corrigendum/Addendum/Amendments/clarifications etc., if any, shall be hosted on CONCOR website only at www.concorindia.co.in. Bidders are requested to visit the website regularly. Contact office of CONCOR AREA-IV office, New Delhi / Cluste Office at Kolkata for any doubts/clarifications.

CARBORUNDUM UNIVERSAL LIMITED CIN: L29224TN1954PLC000318

Registered Office: 'Parry House', No.43, Moore Street, Chennai - 600 001 Tel: +91-44-30006161

Email: investorservices@cumi.murugappa.com, Website: www.cumi-murugappa.com

NOTICE TO MEMBERS Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules) notified by the Ministry of Corporate Affairs.

As per section 124(6) of the Companies Act. 2013 (the Act) and the above mentioned Rules, all shares in respect of which dividends has not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Demat Account of the Investor Education Protection Fund (IEPF) Authority. In respect of the Interim Dividend declared for the financial year 2016-17, the due date for transfer of shares as per the Act / Rules is 13th March, 2024. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are required to be transferred to IEPF Authority under the said Rules at their latest available address

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website https://www.cumi-murugappa.com for verification by the concerned shareholders. Shareholders may note that both unclaimed dividends and the shares to be transferred to the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules. In case the Company does not receive the requisite documents by 1st March, 2024 the

Company shall, with a view to comply with the requirements of the said Rules, transfer the shares to the IEPF Authority as per procedure stipulated therein without any further

Shareholders having any query in this regard, may contact the Company's Registral and Share Transfer Agent or the Company as mentioned herein below:

Carborundum Universal Limited 'Parry House', 43, Moore Street, Chennai 600 001. Tel: +91-44-30006129/66 Email: investorservices@cumi.murugappa.com

12th December, 2023

KFin Technologies Limited Unit: Carborundum Universal Limited Selenium Tower B. Plot 31 & 32. Financial District, Nanakramouda Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032. Tel No: 040-67162222/1527 Toll Free No.: 1800-3094-001 Email: einward.ris@kfintech.com Contact Person: Mr. Rajkumar Kale, Assistant Vice President

For Carborundum Universal Limited

TENDER CARE —

REQUEST FOR PROPOSAL (RFP)

anga Gramin Bank is inviting Tender for **Selection of Service** Provider for Supply and installation of 65AH/12V UPS battery in various locations of Paschim Banga Gramin Bank. Eligible Bidders as per eligibility criteria of the 'Request for Proposal (RFP)' may send the proposal as per the terms of the Tender Document available in

PASCHIM BANGA GRAMIN BANK

Place:- Howrah General Manager



AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED CIN: L27104MH1985PLC035659

Registered Office: 2nd Floor, Citi Mall Link Road, Andheri (W), Mumbai - 400053, Tel No: +91 22 6698 4000 Fax No.: +91 22 2632 5902 E-mail: investors@ajmera.com Website: www.ajmera.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has, on December 11, 2023, sent the Postal Ballot Notice ("Notice"), only bye-mail, to all Members whose email ids have been registered with the Depositories/Company as on the cut-off date i.e. Friday, December 01, 2023 ("Eligible Members")

Members are hereby informed that:

Bank's website www.pbgbank.com

- The Company has completed the dispatch of Notice through email to the members on December 11, 2023.
- The Notice along with the explanatory statement is available on the website of the Company www.ajmera.com, on the website of e-voting agency National Securities Depositories Limited (NSDL) www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com and BSE Limited (BSE) www.bseindia.com.
- The 'Cut-off' date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is December 01, 2023. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility.
- In Compliance with the MCA Circulars, the hard copy of Notice, Posta Ballot Form and prepaid business reply envelope have not been sent to the members. Hence, the members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged NSDL to provide the remote e-voting facility
- The detailed procedure / instructions on the process of remote e-voting are specified in the Notice
- The remote e-voting period will commence on Wednesday, December 13,2023, at 9:00 a.m. (IST) and shall end on Thursday, January 11, 2024, at $5:00\ p.m.$ (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a member, no change will be allowed subsequently
- Manner of registering / updating email address Physical holding | Members, holding shares in physical mode are

requested to get their email address registered at rnt.helpdesk@linkintime.co.in		
Members, holding shares in dematerialized mode are requested to register / update their email address with their respective Depository Participant.		

- The Company has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary, as Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. The results along with scrutinizers report shall be declared within stipulated
- timelines by placing the same on the website of the Company www.ajmera.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com & BSE simultaneously.
- 10. In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available for members in the download section of www.evoting.nsdl.com or call on call at 022 4886 7000 and 022 - 2499 7000

By Order of Board of Directors

Kartik Sharma Company Secretary & Compliance Officer

— Advertorial

Retail inflation now stable: FM

PRESS TRUST OF INDIA

New Delhi. 11 December

Finance Minister Nirmala Sitharaman on Monday said retail inflation was now "stable" and temporary increases in inflation on a few occasions were caused by demand-supply mismatches arising out of global shocks and adverse weather conditions.

In a written reply to the Lok Sabha, Sitharaman said India's retail inflation declined from an average of 7.1 per cent in April-October 2022 to 5.4 per cent in the corresponding period of 2023. The reta

stable and within the notified tolerance band of 2 per cent to 6 per cent. A steady decline in core inflation, estimated after removing volatile food and fuel items from retail inflation, has been critical in weakening the inflationary pressure in the Indian economy," she said.

The core inflation rate has declined from 5.1 per cent in April 2023 to 4.3 per cent in October 2023.

The minister said retail inflation in India had been mostly within acceptable limits after the notification of the inflation tolerance band in 2016. "Temporary increases in inflation on a few occasions global shocks and adverse retail outlets.



In a written reply in the Lok Sabha, Finance Minister Nirmala Sitharaman said temporary increases in inflation were due to

weather conditions." Proactive supply-side ini-

tiatives by the government and effective demand stabilisation measures by the Reserve Bank of India have helped resolve the demandsupply mismatches and rein in inflation, she said.

The measures taken by the government to restrain inflation include strengthening buffers for key food items. making periodic open market releases, easing imports of essential food items through trade policy measures, and preventing hoarding through imposition/revision of stock are caused by demand-supply limits, and channelling supmismatches arising out of plies through designated

EPFO's investment in ETFs crosses ₹2.5trn

SHIVA RAIORA New Delhi, 11 December

The total investment by the Employees' Provident Fund Organisation (EPFO) in exchange-traded funds (ETFs) in more than seven years has crossed ₹2.5 trillion, Minister of State in the Labour Ministry Rameswar Teli told the Lok Sabha on Monday.

investments by the EPFO in debt instruments and ETFs, the minister said ₹27,105 crore were invested during the current financial year until October. The EPFO had invested ₹53,081 crore in ETFs in 2022-23, higher than

₹43,568 crore in 2021-22. Besides, the minister said the EPFO does not invest directly in individual stocks, including stocks of any bluechip company.

"The EPFO invests in equity markets through ETFs, replicating BSE-Sensex and Nifty-50 indices. It has also invested from time to time in ETFs constructed specifically for disinvestment of shareholding of the central government in body corpo-

THE TREND Amount invested in ETFs (in ₹ cr)

60,000 27,105* 50,000 14,983 40,000 30,000 _20,000 2023-24 (till Oct '23)
Source: Lok Sabha

rates," the reply said. As reported earlier by Business Standard, the total amount in the investment corpus of the social security organisation has grown by 16.7 per cent in FY23 to ₹21.3 trillion from ₹18.3 trillion in 2021-22

The EPFO had started investing 5 per cent of its corpus in ETFs based on the S&P BSE Sensex and National Stock Exchange Nifty50 in August 2015 to earn higher income on its investments.

The limit was subsequently raised to 15 per cent.

INAUGURATION OF INTERNATIONAL TRAINING PROGRAMME

OVERSEAS PROFESSIONALS UNDER MEA, ITEC



Shri Sanjay Kulshrestha, Chairman & Managing Director, HUDCO inaugurated the Ministry of External Affairs (MEA), Government of India sponsored Indian Technical and Economic Cooperation (ITEC) International Training Programme on "Housing the Urban Poor - Policy, Planning and Implementation -Indian Experience" in the presence of Shri M. Nagaraj, Director (Corporate Planning), Shri D. Guhan, Director (Finance), and other senior officials of HUDCO and HSMI. Shri Kulshrestha expressed in detail about the use of emerging technologies in the implementation of Pradhan Mantri Awas Yojana - the largest housing programme being implemented in the country. He also urged regarding sharing of best practices between the participants and the decarbonisation of the habitats.

This training programme aims to promote technical cooperation and experience sharing amongst the developing countries in the areas of policy, planning and implementation of housing programmes for urban poor with special focus on housing for economically weaker sections, affordable housing, universal provision of services, security of tenure, technological interventions and appropriate financing options.

This training programme is being attended by 27 professionals, Architects, Town Planners, Engineers, Administrators, Urban Designers, Community Development Sociologists from 15 countries, namely, Albania, Argentina, Cote D' Ivoire, Indonesia, Jamaica, Lesotho, Maldives, Nizer, South Sudan, Sri Lanka, Syria, Tajikistan, Tanzania and Zimbabwe. CMD also encouraged the participants to share their experiences so that there is mutual learning.

SCOPE, ICSI SIGN MOU ON **STRENGTHENING CORPORATE GOVERNANCE**

A Memorandum of Understanding (MoU) was signed between Standing Conference of Public Enterprises (SCOPE) and the Institute of Company Secretaries of India (ICSI) for a



knowledge partnership so as to enhance capacities and capabilities to align corporate strategy and decision-making with highest benchmarks of corporate governance. The MoU was signed between Shri Atul Sobti, DG, SCOPE and CS Manish Gupta, President, ICSI in the presence of Smt. B. K. Sokhev, Director (F). NBCC and Chairperson, SCOPE Committee of Financial Management; CSAshish Mohan, Secretary, ICSI along with senior officials of ICSI and SCOPE.

REC SIGNS 200 MILLION EURO LOAN WITH GERMAN BANK KFW TO PROPEL DISTRIBUTION SECTOR REFORMS



REC Limited, a Maharatna CPSE under the Ministry of Power. recently signed a 200 million Euro loan agreement with the German bank KfW. This marks REC's sixth line of credit under the Indo-German Development Cooperation and demonstrates the commitment to enhance the distribution infrastructure of DIS-COMs in line with the Revamped Distribution Sector Scheme (RDSS) of the Government of India (GoI).

The signing event was graced by the presence of key dignitaries. including Mr. Wolf Muth, Country Director (India); Ms. Carolin Gassner, Director (South Asia); and Dr. Juergen Welschof, Head of the Division from KfW along with the officials from the German Embassy. Mr. T.S.C. Bosh, ED (BDM, I&L) along with Smt. Valli Natarajan, ED(SOP) and Mr. Saurabh Rastogi, CGM (BDM) attended the event on behalf of REC Ltd.

NAND LAL SHARMA.CMD. SJVN. **HONOURED WITH DOCTORATE DEGREE** BY DR. Y.S. PARMAR UNIVERSITY SOLAN

Sh. Nand Lal Sharma Chairman & Managing Director, SJVN has been awarded Honorary Doctorate by Dr. Y.S. Parmar University of Horticulture & Forestry. The Honorary Doctorate was awarded during 12th Con-

vocation ceremony of Dr. Y.S.

Parmar University of Horticulture &



Forestry. The Convocation Ceremony was chaired by Hon'ble Governor of Himachal Pradesh, Sh. Shiv Pratap Shukla, while Hon'ble Chief Minister of Himachal Pradesh, Sh. Sukhvinder Singh was chief Guest for the Occasion.

RAILTEL SIGNS MOU WITH IIT ROORKEE AND WITH UNIVERSITY OF BIRMINGHAM FOR STRATEGIC COLLABORATIONS

RailTel Corporation of India Ltd (RailTel)., a Miniratna PSU under Ministry of Railways, has signed two MoUs - with IIT Roorkee and

with University of Birmingham to establish a collaborative partnership in the fields skill development for Railway signaling, Telecommunication, ICT and development of Digital Twin for Railway Operation & Maintenance respectively.



The MoUs were signed at the inaugural ceremony of IRSE International Railway Convention 2023. Sh. Sanjai Kumar, CMD/RailTel exchanged the MoUs with Prof. K. K. Pant, Director/IIT Roorkee, and with Prof. Clive Roberts, Director/University of Birmingham. The event was graced by Smt Darshana Jardosh, Hon'ble Minister of State for Railways and Textile. Smt. Java Verma Sinha. Chairman & CEO, Railway Board, H.E. Mr. Nguyen Thanh Hai, Ambassador of Vietnam to India, Smt. Aruna Singh, Addl. Member/Tele, Railway Board, Sh. Arun Saksena, Advisor to Hon'ble MR, Sh. A.K. Misra, Chairman/IRSE (UK) Bharat, Sh. Anshul Gupta, Secretary/IRSE (UK) Bharat, Lt. Gen M. U. Nair, National Cyber Security Coordinator, Gol, and other dignitaries.

Over 7.700 firms exited biz since C-PACE came up

More than 7,700 companies have voluntarily closed down their business in the country since the setting up of the Centre forProcessing Accelerated Corporate Exit (C-PACE) in May this year, and the time taken for voluntary exit has come down to around 110 days, according to the government. The corporate affairs ministry operationalised the C-PACE on May 1, 2023.



GST evasion of ₹345 cr detected against lottery distributors until Nov, says FinMin

Atotal of 12 cases of goods and services tax (GST) evasion involving ₹345 crore have been detected against lottery distributors since July 2017, Parliament was informed on Monday. Minister of State for Finance Bhagwat Karad in a written reply to the Lok Sabha said₹622 crore, including interest and penalty, had been recovered from lottery

distributors from July 2017 till November 2023. "Twelve cases involving GST evasion of ₹344.57 crore have been detected against lottery distributors and ₹621.56 crore (including interest and penalty) has been recovered from July 2017 to till November 2023," he said. Karad said the finance ministry had received a

reference from the

Ministry of Home Affairs (MHA) for comments regarding disbursement of prize amount of lotteries through formal banking channel. Underincome tax law, a 30 per cent tax deducted at source is to be levied on winnings

from lotteries, game

online games provided

shows, card games,

the earnings exceed

₹10,000 in a fiscal.

'Transition away from coal not happening for now The transition away from coal is not

happening in India in the foreseeable future. Parliament was informed on Monday. Although India is pushing for renewable, non-fossil-based energy, but the share of coal in the energy basket is going to remain significant in the years ahead to ensure affordable energy availability, Coal and Mines Minister Pralhad Joshi said. "In India, the transition away from coal or Just Transition is not happening in the foreseeable future," the minister said.

place of business in India

The corporate affairs ministry on Monday said there are 53 Chinese foreign business in India, but there is no specific data maintained about details of business activities related to providing loans through apps by these firms. A foreign company (incorporated outside India) can establish a place of business in the country after complying with the requirements of RBI regulations and other sectoral requirements, wherever applicable.

53 Chinese firms established

companies that have established a place of

TENDER NOTICE

nviting Proposal For Redevlopment Of Satyam Apartment Of Kandivali Satyam Chs Ltd.(Regn Bom/Hsg/4893) At M.G.X.Road3 Kandivali West Mumbai 400067 CTS nos. 1169 and 1169 (1) to (16), 42 lats. Deemed Convèyance For 2201.3 Sq.Mts. Issued In Favour Of ""The Society"" Is Challenged In Mumbai High Court Vide Suit (L) No.1140/2Ŏ18 (1322 Of 2018) Interested Developers With Proven Track Record May Please Send Their Profile and Proposal satyamchskandivali@gmail.com Nithin 15 Days From Date Of This Notice. "Society" Reserves Right To Accept/ Reject Proposal Without Assining Aný Reason.

जाहीर सूचना

आहे आणि मी येथे नमुद करीत आहे की, श्री**मती** फिलोमीना सालदान्हा या गुंदेचा प्रिमीय कोहौसोलि., बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ या सोसायटीच्या सदस्या आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, गुंदेचा प्रिमीयर कोहौसोलि.च्या भागभांडवलातील अ.क्र.०७७१ व ०७८० असलेले भागप्रमाणपत्र क्र.०७८ मध्ये एकत्रित ह.५०/- प्रत्येकीचे १० पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सच्या धारक आहेत आणि फ्लॅट क्र.१०२ गुंदेचा प्रिमीयर कोहौसोलि., बोरिवली पुर्व, मुंबई-. ४०००६६ या जागेचेमध्ये त्यांचे अधिकार, हक्क व हित आहेत. उपरोक्त मुळ भागप्रमाणपत्र हरवले असून आजच्या तारखेपर्यंत सापडलेले नाही. जर कोण व्यक्तीस सदर मुळ भागप्रमाणपत्रावर विक्री, बक्षीस अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा मालकीहक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. अधिकार. हक्क व हित असल्यास त्यांर्न त्यांचे दावाबाबत लेखी स्वरुपात दस्तावेज व इतर पराव्यांच्या प्रतींसह खाली नमद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, मुळ भागप्रमाणपत्राचे कोणीही दावेदा नाहीत.

दिनांक: १२.१२.२०२३ ठिकाण: मुंबई स्मिता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मंबः दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाँव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

NOTICE

Notice is Hereby Given that Smi PREMLATA AMRUTLAL KARIA/SHAH first holder and member of KRISHNA KUNJ CHSLtd, (Mum./W-Ke/Hsg./T.C./ 14453/16-04-2009 having address at F.P. 243. TPS II. CTS No 1262. & 1262 1 to 7 Junction of P M Road and Malviya Road Vile Parle East, Mumbai 400057, along with Mr Dhruval A Karia as second holder holding, Flat No B-403, has expired or 25-01-2001, without making any Nomination for the above Flat.

Her Legal Heirs had applied to the society for the Transmission of the said Flat B-403, and Share Certificate No 25, dated 9th May 2009, on single name of Mr Dhruval Amrutlal Kaira.

The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Flat No B-403 on Mr DHRUVAL AMRUTLAL KARIA's single

Claims or Objections should be raised within 15 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on For KRISHNA KUNJ C H S Ltd.

Secretary

बृहन्मुंबई महानगरपालिका

सार्वजनिक आरोग्यखाते वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आर/मध्यविभाग, ३ रा मजला म.न.पा. इमारत. चंदावरकरमार्ग बोरीवली (प), मुंबई ४०००१२.

सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर

सार्वजनिक आरोग्य खाते आर/ मध्य विभाग हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता:-

1) इच्छक उमेदवार आपला दवाखान्याच्य जवळपास राहणारा असावा.

2)किमान शैक्षणिक अर्हता ४ थी पार

3) वयोमर्यादा 22 वर्ष ते 45 वर्ष इतके असावे. मासिक मानधन रुपये पाच हजार

पर्यंत राहील मंपर्क -- वैहाकीय आगेग्य अधिकारी. आर/मध्य विभाग, ३ रा मजला, म.न.पा इमारत, चंदावरकर मार्ग ,बोरीवली (प),

इतकाअसेल. अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम

दिनांक 11.12.2023 ते 16.12.2023

जाहीर सूचना

श्रीमती सधा संजय अपराज या खोली क्र.सी. २३, चारकोप(१) निलाम्बर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.. सेक्टर-२. प्लॉट-२०७. आरएससी-७, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेच्या मालक आहेत, जे त्यांनी **श्रीमती** वासंती नागेश भटनागर यांच्याकडून दिनांक ०१.१२.२००६ रोजीच्या करारनामानुसार खरेदी केले होते आणि माझ्या अशिलाकडून खोली क्र.सी/ २३ बाबत म्हाडाचे मळ वाटपपत्र हरवले आहे. जे मुळ प्राप्तकर्ते अशोक गौतम कारंडे यांच्या नावे होते, यांनी सदर खोली गुरुलिंगप्पा चनप्पा समागोंड यांच्याकडे दिनांक २०.१०.१९९३ रोजीचे करारनामानुसार विक्री केली आणि सदर गुरुलिंगप्प चनप्पा समागोंड यांनी सदर खोली श्रीमती वासंती नागेश भटनागर यांच्याकडे दिनांक ०३.१०.२००० रोजीचे करारनामानुसार विक्री केली आणि याबाबत दिनांक ३०.११.२०२३ रोजी लापता नोंद क्र.११०७१२/२०२३ अंतर्गत चारकोप पोलीस ठाणे येथे वाटपपत्र हरविल्याची तक्रार नोंद केली

जर कोणासही सदर खोलीबाबत म्हाडाचे मुळ वाटपपत्र सापडल्यास किंवा काही दावा असल्या त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री. एन.आर. पांड्ये, भांडारकर भवन, कोर्ट लेन, **बोरिवली (प.), मुंबई-४०००९२** येथे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, याबाबत असा कोणताही दावा नाही आणि काही दावा असल्यास ते त्याग केले आहे.

सही/ वकील श्री.एन.आर. पांड्ये मोबा.:९८६९०४९४८६ ठिकाण: मुंबई दिनांक:१२.१२.२०२३

श्री. चंद्रकांत शांतीलाल वोरा हे पवित्र धाम बिल्डिं नं.१७ टू २० फेझ-३ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट लि., पत्ताः गाव तिवरी, नायगाव (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८ या सोसायटीचे संयुक्त सदस्य जिल्हा पालंबर-४०६२०८ या सासायटाच संयुक्त सदस् आहेत आणि सोसायटीच्या इमारतीच्या क्षेत्रफळ सुमा २८.९९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र असलेले ५व्या मजल्यावरीत फ्लॅट/टेनामेन्ट क्र.५०१ चे संयुक्त धारक आहेत, यांचे ०९.०७.२०१३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निध

सुचना

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील भावत समासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या सेध्दीपासून **१४ (चौदा) दिवसांत** सोसायटीच्या भोडवल भिळकतीमधील मयत समासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठच्यर्थ अशी कागद्पत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींस गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काह दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत समासदान्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स निवस्ति । स्वातारणास काही दावे आक्षेप सोसायटी प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत पविधींची पत टावेटार/आक्षेपकाव्टारे निरीक्षणाकरित उनाचनाय क्रा प्रचाराजातायाः सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते तारखेपर्यंत सब कामकाजाः .. सायं.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत. — गान्त्रधर दिनांकः १२.१२.२०२३

च्या वतीने व करिता पवित्र धाम बिल्डिंग नं.१७ टू २० फेझ-३ को-ऑप.हौ.सोसा.लि.

PUBLIC NOTICE

and Mrs. Maureen Afonso residing at flat no. 101, Building 4 B, Oshiwara Blossom CHS Ltd., Patliputra Nagar, Mumbai 400 102 (hereinafter referred to as 'the said flat') were each holding 50% shares, interest, title, and rights in the said flat. Mr. Antonio Afonso died on 26th Feb. 2023 in Pune and Mrs. Maureer Afonso died on 06/04/2018 in Mumbai without making a nomination for their individual 50% shares in respect of 'the said

Mr. Antonio Afonso died on 26th Feb. 2023 in Pune and Mrs. Maureen Afonso died on 06/04/2018 in Mumbai

Any person/legal heirs/claimants/objectors having objection or claim by way of sale exchange, mortgage, inheritance, possession gift or otherwise, etc. of whatsoever nature concerning their undivided 100% shares and nterest in respect of `the said flat' are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and abandoned. For Oshiwara Blossom CHS Ltd.

Hon, Secretary

Date: 12/12/2023

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसूची नमुद केलेली मालमत्ता मे. एसीजी आर्टस् ॲण्ड प्रॉपटीज प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु२४२३९ एमएच१९८३पीटीसी०३१३३६) यांचे नोंदणीक कार्यालयः साय-टेक सेन्टर, २रा मजला, प्रभात नगर, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२ (यापुढे मालक) या जागेचे वास्तविक ताबेदार व मालव आहेत. मालकांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे सदर अनुसुचीत मालमत्ता सर्व अधिभार, दावा, शुल्व यापासून मुक्त आहे आणि त्यांच्याकडे मालमत्तेबाबत स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहेत. सद अनसचीत मालमत्तेबाबत मालकांचे अधिका . उडताळणीकरिता माझ्या अशिलांच्या वतीने जाही पचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोसायटीचे सदस . ग नात्याने सोसायटीने मालकांना २७.०५.१९९ रोजी अ.क्र.४२६ ते ४३० (दोन्हीसह) असलेल क्र.८६ चे रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरित गगप्रमाणपत्र वितरीत केले होते. सदर कंपनी मुळत स्टाईल युनिव्हर्सल कॅप्सुल्स लिमिटेड या नावे स्थापित होती आणि कंपनीचे पुढे नाव बदलण्यात येऊन युनिव्हर्सल कॅप्सुल्स प्रायव्हेट लिमिटेड असे करण्या आले आणि तद्नंतर युनिकॅप्स फायनान्स प्रायव्हेत लिमिटेड असे बदलले आणि अंतिम: मे. एसीर्ज आर्टस ॲण्ड प्रॉपटीज प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवण्या

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस किंव अन्य इतर व्यक्तींना याबाबत विक्री, बक्षीस, भाडेपड़ा वहिवाट, परवाना, अदलाबदल, तारण, अधिभार मालकी हक्क, लिस पेन्डन्स, जप्ती, हुकूमनामा किंव अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कायदेशी दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्न त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात खाली नमुद केलेल्य पत्त्यावर योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशनापासून (१४) चौदा दिवसात कळवावेत अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताई दावा नाही आणि असल्यास त्याग व स्थगित केर

मालमत्तेची अनसची

rलॅट क्षेत्रफळ सुमारे ६३६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र फ्लॅट क्र.सी-७०१, ७वा मजला, सी विंग, रेगालिय को–ऑप.हौ.सो.लि., देशमुख रेसिडेन्सी, बोरिवर्ल पुर्व, मुंबई-४०००६६, जमीन सीटीएस क्र.२४०० . (भाग), क्षेत्रफळ सुमारे १२६९९ चौ.मी., महसूल गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई नोंदणी जिल्ह उपनोंदणी जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा तसेच रेगालिया को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात मारतीसह तेथे असलेले सर्व भाग व खंड. मंबई. दिनांक: ११.१२.२०२३

> एस.वाय. संखे, वकील उच्च न्यायाल ९०३, प्रथमेश पुजा, कस्तुर पार्क बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२

मॉडर्न इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १, मित्तल चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

सीआयएन:एल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१. द्र.क्र.:0२२-६७४४४२००, फॅक्स:0२२-६७४४४३००.

वेबसाईट:www.modernindia.co.in, ई-मेल:info@modernindia.co.in

सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मॉडर्न इंडिया लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवार, ११ जानेवारी, २०२४ रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) ईजीएम घेण्याकरिता ईजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) केंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर, २०२३ नुसार ईजीएम

ईजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती ईजीएमच्या सूचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल.

ईजीएमची सूचना ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. सूचना कंपनीच्या <u>www.modernindia.co.in</u> आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ईजीएमची सूचना ज्या भागधारकांचे पत्ता कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना वास्तविक पाठविले जातील.

कंपनीने ईजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंग प्रणालीने (ईजीएमच्य ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) विद्युत स्वरुपाने (यापुढे ई-वोटिंग) ईजीएममध्ये मंजूर हरावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना ई-वोटिंग सुविधा दिलेर्ल आहे. कंपनीने भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती ईजीएमच्या सूचनेत नमुद आहे.

ज्या भागधारकांचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/ठेवीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांनी ईजीएम ाचनेत नमद ई-वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे.

ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई–मेल नोंद करून घ्यावेत. अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com / कंपनीला info@modernindia.co.in वर ई-मेल करावे.

ब. **डिमॅट स्वरुपात भागधारणा:** पुढील उद्देशाकरिता तुमच्या डिमॅट खात्यात सर्व तपशील अद्यायावत करून घ्यावेत.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/ परिंद बादशाह

दिनांक: ११.१२.२०२३ वरिष्ठ उपाध्यक्ष - कंपनी सचिव व विधी ठिकाण: मुंबई एफसीएस क्र.:५४१४

The Tata Power Company Limited Bombay House 24 Homi Mody Street Mumbai Maharashtra 400001

Notice is hereby given that the certificate 36949 for the undermentioned securities of the company has/have been lost/ misplaced and the holder Yogesh Manubhai Desai of the Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with

the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Place Mumbai	Date 12/12/2023		Yogesh Manubhai Desai		
Yogesh Manubhai Desai	Equity Shares Face Value Rs.1	6000	2372162801-2372168800		
Name of the holder	Kind of securities & face value	No of Securities	Distinctive No(s)		
proceed to issue duplicate certificate without further intimation.					

जाहीर नोटीस

प्रबंधक/तानिस/मु. उप./सुनावणी/२०२३/अपिल क्र. ११३/२०२३ जा. क्र. १०८९/२०२२ जा. क्र. १००० धरमराज मुरली यादव

अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपनगरे, वांद्रे आणि ईतर

अपिलार्थी धरमराज मुरली यादव यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन गुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२ (अ)) अन्वये तक्रार निवारण समिती . मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क्र. ११३/२०२३ दाखल केलेले आहे.

. प्रदर अपिलाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती यांच्या न्यायालयासमोर दिनांक २७/१०/२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी धरमराज मुरली यादव यांनी प्रतीवादी क्र. ३ सचिव/अध्यक्ष, श्रध्दा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) प्रतिवादी क्र.४ विकासक, नाईक नवरे डेव्हलपर्स यांचा जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर नोटीस पाठवली असता ती प्रतीवादी यांना मिळालीच नाही. सदर प्रकरणी ते गैरहजर होते.

सदर अपिल प्रकरणी प्रतीवादी क्र. ३ सचिव/अध्यक्ष. श्रध्दा एसआरए सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित), प्रतिवादी क्र.४ विकासक, नाईक नवरे डेव्हलपर्स यांचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून दिनांक . २२/१२/२०२३ रोजी **सकाळी ११.०० वाजता** तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे), पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फ़ोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांचे दालनात सुनावणी आयोजित केलेली आहे. सदर प्रकरणी प्रतीवादी क्र. ३ सचिव/अध्यक्ष, श्रध्दा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित), प्रतिवादी क्र.४ विकासक, नाईक नवरे डेव्हलपर्स यांनी आपलेकडील मूळ जगदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदेर ानावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन नेयमानुसार पुढिल निर्णय घेण्यात येईल. (प्रदीप चवरकर)

स्थान - मंबई शहर

तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) दिनांक-९ २/१२/२०२३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

निविदा सूचना

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी नाट्य संमेलन, नाट्यकलेचा जागर, विभागीय संमेलनासाठी खालील कामे करण्यासाठी, तत्सम प्रकारची कामे केलेल्या नामांकित कंत्राटदार / विक्रेत्यांकड्न सीलबंद निविदा मागवण्यात येत आहेत. संबंधित विशेष सेवांसाठी विशेष कंत्राटदारांनी कार्यालयात भेट देऊन कामांची विस्तृत व्याप्ती समजून घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या सीलबंद निविदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात दि. २० डिसेंबर २०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जमा कराव्यात विविध कामे करावयाची आहेत ती संक्षिप्त व्याप्तीसह खाली नमूद केली आहेत.

कामाचे ठिकाण :- महाराष्ट्रातील विविध ठिकाणी

कामाचा तपशील :- व्यवस्थापन सेवा, केटरिंग सेवा :- (चहा/नाश्ता/जेवण), मंडप सजावट, मुख्य मंडप सजावट, रंगमंच सजावट, प्रकाशयोजना, जनरेटर, सन्मानचिन्ह, छायाचित्रण आणि व्हिडियो शुटींग, सुरक्षा रक्षण, साफ सफाई, स्वयंसेवक, छपाई. संबंधित विशेष सेवांसाठी सीलबंद निविदा संबंधित विशेष कंत्राटदारांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात दि. २० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.००

कोणतेही कारण न देता कोणतीही अथवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे राखीव राहील. अधिक माहितीसाठी संपर्क :- ०२२-२४३००५९४

Mrs. Tirlochan kaur Balwant Singh Lamba, a Member of Mulund Hil Top Co-operative Housing Society Ltd. having, address at Wing B Gurukripa Building, Malabar Hill Road, Mulund Colony, Mulund West Mumbai – 400082 and holding Flat No. 11 on the 2nd Floor in the said building of the society, died on 27/01/2006 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants or objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims. objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 9 A.M. to 11.00 A.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period & that too with prior intimation.

Place: Mumbai Dated: 12/12/2023

Hill Top Co-operative Housing Society Ltd.

Secretary

ि \$\frac{1}{4} परेट बेंक स्विकोळ मालमत्ता, लघु व मध्यम उद्योग केंद्र, बेलापूर, सीवीडी बेलापूर रेल्व स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉवर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

मागणी सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **अर्जदार-निवासी पत्ता; श्री. महेश मानीकराव देशमख.** (१) फ्लॅ क्र.ए-५०३, ए विंग, प्रतिक गार्डन, सेक्टर-३४, कामोठे, मालवन तडकाजवळ, नवी मुंबई-४१०२०९, (२) ब २२०२, साई मन्नत, प्लॉट क्र.१-१, एबी/२, सेक्टर-३४ए, खारघर-४१०२१०, (३) फ्लॅट क्र.बी/३०३, प्लॉट क्र.८ए . , सेक्टर-१७, ओम शिवम रेसिडेन्सी, कामोठे-४१०२०९. **अर्जदार-कार्यालय पत्ता: महेश एन्टरप्रायझेस, श्री. महेश मानीकराव देशमुख,** कार्यालय क्र.३०, तळमजला, ग्रेट इस्टर्न, सेक्टर-४, नेरूळ, नवी मुंबई-४९०२०९, **अर्जदार गलमत्ता पत्ता: श्री. महेश मानीकराव देशमुख,** फ्लॅट क्र.१०१, सनफ्लॉवर रिजेन्सी गार्डन्स कोहौसोलि., प्लॉट क्र.१८ क्टर-६, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंजजबळ, केसर हार्मोनीजवळ, खारघर-४१०२१०, नवी मुंबई (खाते क्र.गृहकर्ज ४०२१६८४२२४२, टॉपअप-४०२४१३३६६५२, सुरक्षा-४०२१८९३८५८) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ०७.१२.२०२३ रोर्ज नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञा पत्त्यावर ०८.११.२०२३ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणू त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकवाकी रक्कम: दिनांक ०७. ११. २०२२ रोजी देय रक्कम रू. ७९,५८,५९४/— (रुपये एकोणऐंगी लाख अद्घायत्र हजा पाचरो चौन्याण्णव फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांन येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथ सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटेंस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाः केली जाईल

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीनुसार प्रतिभूत म सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०१, सनफ्लॉवर रिजेन्सी गार्डन्स कोहौसोलि., प्लॉट क्र.१०, सेक्टर-६, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंजजवळ, केसर हार्मोनीजवळ, खारघर-४१०२१०, नवी मुंबई.

दिनांक: ११.१२.२०२३, ठिकाण: आरएसीपीसी, बेलापूर 💎 प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया



अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

सीआयएन: L27104MH1985PLC035659

गोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दूर.: + ९१ २२ ६६९८४००० फॉक्स: + ९१ २२ २६३२५९०२

ई-मेल आयडी : investors@ajmera.com वेबसाइट : www.ajmera.com

टपाली मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ व ११० सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, निर्धारित अंतिम तारीख अर्थात शक्रवार, दि. ०१.१२.२०२३ रोजीनुसार डिपॉझिटरीज्/कंपनीकडे ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना (''पात्र सभासद'') कंपनीने दि. ११.१२.२०२३ रोजी टपाली मतदान सूचना (''सूचना'') ई-मेलद्वारे पाठवलेली आहे.

सभासदांना सूचित करण्यात येत आहे की :

- १. कंपनीने सभासदांना दि. ११.१२.२०२३ रोजी ई-मेलद्वारे सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे
- स्पष्टिकरण अहवालासमवेत सूचना कंपनीची वेबसाइट www.ajmera.com वर ई-मतदान एजन्सी नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर व बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.
- दूरस्थ ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता अर्हता निश्चित करण्यासाठीची निर्धारित अंतिम तारीख ही दि. ०१.१२.२०२३ अशी आहे. निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीचे सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजुद्वारे तयार करण्यात आलेल्या लागार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेले सभासदच केवळ दूरस्थ ई-मतदान सुविधा प्राप्त करू शकतील.
- एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सूचना, टपाली मतदान फॉर्म तसेच प्रीपेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप यांच्या कागदोपत्री प्रती सभासदांना पाठवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सभासदांनी त्यांची संमती वा विरोध केवळ दरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे कळवावा. दरस्थ ई-मतदान सविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे. दूरस्थ ई-मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भातील विस्तृत प्रक्रिया/निर्देश सूचनेत विहित आहेत.
- दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. १३.१२.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. ११.०१.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल तत्पश्चात एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यरत करण्यात येईल सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही. ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

कागदोपत्री स्वरूपातील कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता <u>rnt.helpdesk@linkintime.</u> भागधारण co.in येथे नोंदणीकृत करावा. डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत / अद्ययावत करण्यासाठी कृपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी संपर्क साधावा.

- टपाली मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने श्री. हरेश संघवी - कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
- परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत निका, निर्धारित कालमर्यादेत घोषित करण्यात येईल तसेच कंपनीची वेबसाइट <u>www.ajmera.com</u> व एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com येथे प्रदर्शित करण्यात येईल. त्याचबरोबर निका, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात एनएसई व बीएसई यांनाही कळविण्यात येईल.
- १०. काही शंका असल्यास सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा.

सही/-

कार्तिक शर्मा

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे दिनांक : १२.१२.२०२३ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

श्रीमती रावेल कौर थापर या हाझरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: सायन चनाभड़ी, मंबई-४०००२२ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सदर सोसायटीच्या डमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.१४९ च्या धारक आहेत. यांचे १६.०१.२०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमत

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधार हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भाँडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्य पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत . जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य इस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार . त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.६.०० पर्यंत उपलब्

> च्या वतीने व करिन हाझरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

सचिव/अध्यक्ष दिनांक: १२.१२.२०२३

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

My clients, Mrs. Jayshree Pundalik Gole and Mr. Omkar Pundalik Gole are purchasing flat no. 121 in building no. 2, in Santacruz Anand Vihar CHS Ltd.,above Vakola police station, Santacruz(e) Mumbai-400055,adm.218 sq.ft. area situate on Plot no. bearing Survey no. 35/A, C.T.S.No. from the present owner, Mahesh Ashok Jadhav holding shares bearing distinctive no..256 to 260 both inclusive vide share certificate no.D16/52 in respect of above room by virtue of being the member of Santacruz Anand Vihar Cooperative Housing Society Ltd.., bearing Registration no. BOM-HSG/6000 of 1980 which room was purchased and acquired by him from one Mrs. Deepa Dinesh Kerkar and Mr. Dinesh Kerkar on 02/06/2009, who has earlier purchased the same from Smt. Shanta Ramchandra Jagtap on 02/09/2005 and Smt. Shanta Ramchandra Jagtap purchased the same from original owner/allottee Mr. Karim Baig Rahman Baig on 22/04/1988.

Any person or any financial institutions having claim to the said room premises or having objection for sale and transfer of above room should intimate to me in writing within 15 days of receipt of this notice, after which my clients shall proceed to purchase the said room premises if any objectiobns or claims are not received within the above stipulated period.

Contact person;

3. Anil.R.Gunta-8425089990

ठिकाण: मंबई

1. Mrs. Javshree Pundalik Gole-9821570089 2. Mr. Omkar Pundalik Gole-9326122267

> Ow NO. ---/20 Public Trusts Registration Office Greater Mumbai Region Address: Public Trust Registration

Office, GBR, 1st Floor, Sasmira

Building, Sasmira Road, Worli Mumbai,

Service Request Number: GBR/14306/18/23 Inquiry/case No.: ACC/X/1615/2023 Name of the Trust: SWAYAM TALKS FOUNDATION Address of the Trust: 302, 3rd FLOOR, SNEH, PANCH MARG,, CTS NO. 1198/

MUMBAI, Mumbai, Mumbai, Mumbai Registration Number of the Trust (if): SWAYAM TALKS FOUNDATION Name of the Applicant : ANIL PURSHOTTAM KALE

Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region. 1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public

2. Whether any of the following properties are the properties of such Trust?

Movable Property -Property Details Estimated Value

Value of Movable Property : Rs. 1000/- Only (In Words Rs. One Thousand Only) Immovable Property Town Or CS Or Municipal Area Assessment Tenure Estimated Value Village Or Survey No Or Judiciary Or Nature

NIL

Value of Immovable Property: Rs. 0/- Only (In Words Rs. Only) -This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then

further inquiry would be completed and necessary orders will be passed. This notice given under my hand and seal of the Office on this date 08/12/2023

Copy:-1) On address of the property mentioned above.
2) On Address of the Trust.

NIL

3) For Publication In Local Dally News Paper. 4)On Notice Board of this Office 5) (if any Other Please mentioned). {Note: Please tick mark the appropriate option}



NIL

Sd/-Superintendent Trusts registration Office Greater Mumbai Region

NIL

0.00

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कतम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेआर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अलकेडमी कॉस्मेटिक्स एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे:

- ाप प्रजुष्क शहर आरोपारमारा उत्पादक, प्रोसेसर, उत्पादक, खेरीदार, विक्रेते, ब्लेंडर, निर्माते, संशोधक, विकासक, ई-कॉमर्स डीलर्स आणि सौंदर्यप्रसाधने, जीवनसत्त्वे, सौंदर्यप्रसाधने उत्पादने, वैयक्तिक काळजी उत्पादने, आरोग्य सेवा उत्पादने यांचे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी , होम केअर उत्पादने, वनस्पती काळजी उत्पादने, पाळीव उत्तर्भन वान जनकान बाहू उजनकाला , तो न करा उत्तर्भन, वाना कार्या उत्तर्भन, वाराया प्राणी काळजी उत्पादने आणि पशुवैद्यकीय उत्पादने, रसायने परफ्यूम, सुगंध, रप्ने, नेल परिला, सुगंध पावडर, लॅल्हेंडर, दूथ पेस्ट, दूथ पावडर, केसांची तेल, हर्बल, क्रीम, पोमेड, आयुर्वेदिक आणि मध्यवर्ती आणि त्यांचा कच्चा माल. उत्पादन, उत्पादन, प्रक्रिया, तयार, संरक्षण, प्रचार, एकत्रीकरण, प्रायोजक, रूपांतर, व्यापारीकरण, उपचार, स्वच्छ, कॅन, बाटली, पॅक, पुन्हा पॅक, निजैतुक करणे, विकसित करणे, तयार करणे, अर्क करणे शोधणे, मिळवणे, शोध धेणे, निर्यात करणे, आयात करणे, खरेदी करणे, विक्री करणे, समाप्त करणे, ब्रॅंड करणे, फेरफार करणे, मिसळणे, सधारणे, खरेदी करणे खरदा करण, ाबक्रा करण, समाप्त करण, इड करण, करकार करण, ामसळण, युवारण, खरदा करण परिष्कृत करणे, स्टोअर करणे, पुरवटा करणे, वाहतूक करणे किंवा अन्यवा एजंट, दलाल, अडतिया. विक्री प्रवर्तक, वितरक म्हणून काम करणे स्टॉकिस्ट, फ्रेंचायझर, सङ्घागार, प्रतिनिधी, टर्मकी कॉन्ट्रॅक्टर पेटर मालक रेडमार्क मालक किंवा अन्यथा मौंतर्यप्रमाधने आणि प्रमाधनग्रहांच्या मर्व शाखांमध्ये व्यवहा निर्देश करण्यासाठी, त्यांचे डेरिव्हेटिव्हर्ज, उप-उत्पादने, अवशिष्ट, उपभोग्व यस्तु आणि घटक, जसे के केस, त्वचा, नखे आणि इतर सौंदर्य तयारी, डिओडोरंट्स, एरोसोल आणि पंप-स्प्रे उत्पादने, बाळ-उत्पादने, सर्व प्रकारचे परफ्युमरी आणि इतर संयुगे, टॅल्कम पावडर, पावडर कॉर्पक्ट, कुमकुम, हळद् क्रीम, काजल्स, इरेनीज, अत्तर, सुगंध, एअर प्युरिफायर, माउथ वॉशर, टूथ पेस्ट, टूथ टॉनिक, नेल पॉलिश आणि इतर पॉलिश, डायल्युटर, रिम्ब्हर्स, लिपस्टिक, बिंदी, ग्लॉसेस, ओठांचे रंग, डोळ्याच्या सावल्या, केसांचे तेल, फेस फाउंडेशन, शेव्हिंग क्रीम, शेव्हिंग जेल, रेझर, स्किन क्रीम, ब्लेड सावल्या, केसांचे तेल, फेस फाउंडेशन, शेलिंग क्रीम, शेलिंग जेल, रेझर, स्किन क्रीम, ब्लेड, द्विन बलेड, ब्रश, कंगवा, केसांचा रंग, हेअर फिटर, हेअर रिम्लूड, डिटर्जेट, साबण, शेल्ड लोशन, औषधी सावण, ट्वल सावण, शेण्ड लोशन, औषधी सावण, ट्वल सावण, शेण्ड लोशन, पोमेइस, टॉयलेटची आवश्यकता आणि तयारी, स्वच्छता संयुगे, मॅनिक्युअर आणि पेडीक्योर आयटम, शौचाल्य आणि सौंदर्य काळजी किट आणि इतर संबंधित वस्तू आणि वरील वस्तूच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आमुषंगिक कृती आणि गोष्टी करणे, आरोग्य आणि पोषण उत्पादने, सासायिक उत्पादने, जीवनसच्चे, जीवनसच्चे उत्पादने स्थापित करणे, सुक्र करणे, ऑपरेट करणे, प्रसार करणे, उत्पादन करणे, जीवनसच्चे उत्पादने स्थापित करणे, सुक्रिया करणे, संस्थोग करणे, आयात करणे, नियांत करणे, विक्री करणे, खरेदी करणे किंवा अन्यश्र व्यवहार करणे.
- हेल्थ पोर्टल, वेब साइट्स, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सेंटर्स, डेटा प्रोसेसिंग/कॉम्प्युटर सेंटर्स, रिटेल चेन ई-कॉमर्स, आणि घाऊक, किरकोळ, ई-कॉमर्स सुविधा, आरोग्य स्थिरता आणि डेटा प्रोसेसिंग ऑफर करणे आणि चालवणे. इतर सेवा ज्या सामान्यत: आरोग्य पोर्टल, वेब साइट्स, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सेंटर्स, डेटा प्रोसेसिंग/कॉम्प्युटर सेंटर्स, रिटेल चेन इत्यादींद्वारे व्यक्ती, व्यवसाय आणि इतर प्रकारच्य ग्राहकांना दिल्या जातात आणि इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग, कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे प्रशिक्षण देतात. , ग्राहकांना आणि इतरांना आणि उत्पादक, उत्पादक, निर्माते, कन्टहर्टस, दुरुस्ती करणारे, आयातदार, निर्यातदार, व्यापारी, खरेदीदार, विक्रेते, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, पुरवठादार, इंडेंटर, पॅकर्स, मूव्हर्स, प्रिझव्हेंस, स्टॉकिस्ट, एजंट यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी उप-एजंट, व्यापारी वितरक, प्रेषणकर्ते, नोकरदार, दलाल, सवलत देणारे किंवा अन्यथा संगणक, डेटा प्रोसेसर, वॅल्क्युलेटर, टॅब्युलेटर, मशीन, उपकरणे, उपकरणे, उपकरणे आणि उपकरणे, प्रत्येक प्रकारची आणि औद्योगिक व्यावसायिक वापरासाठी सक्रिय करणे, वैज्ञानिक, वैद्यकीय, सांख्यिकीय, किंवा इतर कोणतेही उद्देश आणि त्यांचे कोणतेही उत्पादन किंवा उत्पादने किंवा साहित्य, लेख, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअ किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा अन्यथा वापरण्यात आलेले हार्डवेअर बाब
- सर्व वैद्यकीय विज्ञान, नैसर्गिक विज्ञान आणि उपचारांच्या संशोधन आणि विकासामध्ये गृंतून नैसर्गिक वैद्यकीय आणि क्लिनिकल संशोधन करणे. रुणालये, आरोग्य सेवा केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी सुविधा इत्यादींना चालना देण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी किंवा त्यात गुंतण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लिनिकल संशोधन आणि विकास कार्यासह सर्व प्रकारच्या संशोधन हाती घेणे, प्रोत्साहन देणे किंवा त्यात व्यस्त असणे.
- उत्पादन, कंत्राटदार, जॉब वर्कर, व्यापारी, वितरक, खरेदी-विक्री एजंट, वरील सर्व प्रकारच्या वस्तूंचे आयातदार आणि निर्यातक म्हणून व्यवसाय चाल् ठेवणे आणि भारतीयांसाठी एवंट संपर्क गृह, कमिशः एवंट म्हणून् काम करणे आणि वरील कलमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व वस्तूंचे विदेशी उत्पादकबाबत व्यवहार करणे.
- अलकेडमी कॉस्मेटिक्स एलएलपीचा सध्याचा चालू असलेला व्यवसाय ताब्यात घेणे/रूपांतरित करणे, उदा. श्री. अक्षय सोंडे आशिष आणि कु. वीणा देवदत्त सोंडे यांची सर्व मालमता आणि दायित्वे यासह समान व्यवसाय क्रियाकलाप प्रस्तावित कंपनीच्या बैठकीत ठरवित्या जाणार आहेत. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकत कार्यालय नवानिया करारी न नारिक्त जान जारिक्त का ११ ज्यानिक्तिया के आहे जारिक्त है। कार्यालय क्र.४१८, सीटीएस क्र.६१९वी, २, रहेजा क्रेस्ट ३ कोहिंसोलि., लिक रोड, औरीवरा, काम्प क्लबजबळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००५३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षे लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आवआवसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरागव (हरियाणा)–१२२०५० वेथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

ाज दिनांकीत १२ डिसेंबर, २०२३

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **रुही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२८-३८५१४५/४७, ०९८३३८५११११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार – अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.